

महाराष्ट्र शासन

क्रमांक:- संकीर्ण-२००८/यादी /प्र.क्र. ५५३/मावक-५
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,
मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०० ०३२.
फोन नं. २२०२९५२६ फॅक्स २२८३६६८८
दिनांक :- २६ सप्टेंबर, २००८.

प्रति,
सर्व विभागीय आयुक्त,(महसूल) ,
सर्व जिल्हाधिकारी , सर्व जिल्हे,
सर्व उपजिल्हाधिकारी, सर्व जिल्हे,
सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व जिल्हे ,
सर्व सदस्य सचिव , विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती ,
सर्व विभागीय समाजकल्याण अधिकारी,
सर्व विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकारी,

विषय :- महाराष्ट्र राज्याची अनुसूचित जाती , विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाची यादी

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती , विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाची दिनांक २५ जुन, २००८ रोजी यादी अद्ययावत करण्यात आली असून ती जाती प्रमाणपत्र देणा-या व त्याची पडताळणी करणा-या सक्षम प्राधिका-यांना तसेच मागासवर्गीयांचे लाभ लागू करताना सदरहू यादीचा उपयोग व्हावा याकरीता सुलभ संदर्भासाठी जाती जमातींचे एकत्रित संकलन स्वरूपात यादी असून ती यादी शासनाच्या खालील नमूद संकेतस्थळावर ठेवण्यात आली आहे.

२. वरील यादी ही संकलन स्वरूपात असून मागासवर्गीय जाती जमातीच्या निश्चितीसाठी तसेच त्या त्या मागासप्रवर्गांचे लाभ लागू करताना सदर जाती जमाती ज्या राष्ट्रपतींच्या आदेशान्वये वा शासन निर्णय वा आदेशाद्वारे त्यांचा समावेश केलेला आहे ते आदेश ग्राह्य धरण्यात यावे.

३. सदर यादी महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर टाकण्यात आली असून त्याचा संकेतांक क्रमांक २००८०९२६१४४३०५००१ असा आहे. सदर यादी सर्व जनतेसाठी खुली असून सदरहू वेबसाईट वरून तीचे अवलोकन करावे वा प्रत प्राप्त करून घ्यावी.

(एन . आरुमुगम)

सचिव,महाराष्ट्र शासन

प्रत :-

सर्व मंत्रालयीन विभाग,मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२ यांना विनंती की, त्यांनी त्यांच्या अखत्यारीतील सर्व आस्थापनांना वरील यादी पृष्ठांकीत करावी.

महाराष्ट्रातील मागासवर्गीयांची यादी

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आदेश (सुधारणा) कायदा 1976
(1976 चा 108 वा) मधील परिशिष्ट 1 मधील भाग-10 मध्ये नमूद केल्याप्रमाणे

अनुसूचित जाती (आरक्षण 13 %)

1) अगेर	25)हलसार, हसलार, हुलसवार, हुलसवार
2) अनमुक	26)होलार, व्हलार
3) आरेमाला	27)होलय, होलेर, होलेया, होलिया
4) आरवा माला	28) कैकाडी (अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, नागपूर, वर्धा व यवतमाळ जिल्हे व राजूरा तालुका सोडून चंद्रपूर जिल्हा यांत)
5) बहना, बहाना	29) कटिया, पथरिया
6) बाकड, बंट	30) खंगार, कनेरा, मिरधा
7) बलाही, बलाई	31) खाटिक, चिकवा, चिकवी
8) बसोर, बुरुड, बांसोर, बांसोडी	32) कोलूपूल-वंडलु
9) बेडाजंगम, बुडगा जंगम	33) कोरी
10) बेडर	34) लिंगडेर
11) भांबी, भांभी, असादरु, असोदी, चामडिया, चमार, चमारी, चांभार, चमगार, हरळय्या, हराळी, खालपा, माचीगार, मोचीगार, मादर, मादिग, मोची, तेलगू मोची, कामाटी मोची, राणीगार, रोहिदास, नोना, रामनामी, रोहित, समगार, सतनामी, सूरज्यवंशी, सूरज्यरामनामी	35) मादगी
12) भंगी, मेहतर, ओलगाना, रुखी, मलकाना, हलालखोर, लालबेगी, बाल्मिकी, करोर, झाडगल्ली	36) मादिगा
13) बिंदला	37) महार, मेहरा, तराळ, धेगू-मेगू
14) ब्यागारा	38) माहयावंशी, धेड, वणकर, मारु-वणकर
15) चलवादी, चन्नया	39) माला
16) चेन्नदासर, होलया दासर, होलेया दसारी	40) माला दासरी
17) डक्कल, डोक्कलवार	41) माला हत्राई
18) ढोर, कक्कय्या, कंकय्या, डोहोर	42) माला जंगम
19) डोम, डुमार	43) माला मस्ती
20) येल्लमलवार, येल्लमलवंडलु	44) माला साले, नेटकानी
21) गंडा, गंडी	45) माला सन्यासी
22) गरोडा, गारो	46) मांग, मातंग, मिनिमादिग, दखनी-मांग, मांग-म्हशी, मदारी, गारुडी, राधेमांग
23)घासी, घासीया	47) मांग-गारोडी, मांग-गारुडी
24)हल्लीर	48) मत्रे

49)मस्ती	55)सांसी
50)मेंघवाल, मेंघवार	56)शेणवा, चेणवा, सेडमा, रावत
51)मिठा, अयलवार	57)सिधोल्लू, चिंदोल्लू
52)मुक्री	58)तिरगार, तिरबंदा
53)नाडिया, हादी	59)तुरी
54)पासी	

विमुक्त जाती -अ (V.J.)

आरक्षण (3 %)

अ.क्र.	जाती	तत्सम
1	बेरड	1) अ) **, ब) नाईकवाडी , क) तलवार, ड) वाल्मिकी
2	बेस्तर	2) संचलू वड्डार
3	भामटा	3) अ) भामटी , ब) गिरणी वड्डार, क) कामाटी , ड) पाथरुट इ) टकारी (मुस्लिम धर्मीयांसह) , फ) उचले, ग) घंटीचोर
4	कैकाडी (मुंबई, ठाणे, कुलाबा, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगाव, पुणे, अहमदनगर, सातारा,सांगली, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद,बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, जिल्हे व चंद्रपूर जिल्हयातील राजुरा तालुका यात)	4) अ) धोंतले ब) कोरवा क) माकडवाले किंवा कोंचीकोरवा ड) पामलोर इ) कोरवी
5	कंजारभाट	5) अ) छारा , ब) कंजार , क) नात
6	कटाबू	-
7	बंजारा	7) अ) गोर बंजारा , ब) लंबाडा / लंबारा , क) लंभाणी ड) चरण बंजारा, इ) लभाण , फ) मथुरा लभाण ग) कचकीवाले बंजारा , ह) लमान बंजारा इ) लमाण / लमाणी , ज) लबान , क) ***, ल) धाली / धालीया , ग) धाडी / धारी , न) सिंगारी व) नावी बंजारा, प) जोगी बंजारा , क्यु) **, र) ** स) बंजारी
8	***	पाल पारधी
9	राज पारधी	अ) ***, ब) गाव पारधी , क) हरण शिकारी , ड) **
10	राजपूत भामटा	अ) परदेशी भामटा, ब) परदेशी भामटी
11	रामोशी	-
12	वडार	अ) गाडी वड्डर, ब) जाती वड्डर, क) माती वड्डर ड) पाथरवट , इ) संगतराश / दगडफोडू , ई) वडुर
13	वाघरी	अ) सलात , ब) सलात वाघरी
14	छप्परबंद (मुस्लिम धर्मीयांसह)	

भटक्या जमाती - ब (N.T.-B)

(आरक्षण 2.5 %)

अ.क्र.	जाती	तत्सम
1	गोसावी	1) बावा 2) बैरागी 3) भारती 4) गिरी गोसावी 5) भारती गोसावी 6) सरस्वती पर्वत 7) सागर 8) बान किंवा वान 9) तीर्थ आश्रम 10) अरण्य घरभारी 11) संन्यासी 12) नाथपंथी गोसावी 13) पुरी
2	बेलदार	ओड, मुस्लीम बेलदार , बेलदार कापेवार , बेलदार मुन्नर-कापेवार, बेलदार मुन्नर कापु, बेलदार तेलंगा, बेलदार तेलगी , बेलदार-पेटरेडडी , बेलदार बुकेकरी
3	भराडी	अ) बाळ संतोशी ब) किंगरीवाले क) नाथबावा ड) नाथ जोगी, गारपगारी इ) नाथपंथी डवरी गोसावी ई) नाथ, जोगी, नाथपंथी उ) डवरी
4	भुते	भोपे
5	**	-----
6	चित्रकथी	-----
7	गारुडी	सापगारुडी (मुस्लीम धर्मियांसह)
8	लोहार	घिसाडी, घिसाडी लोहार किंवा गाडी लोहार किंवा चितोडी लोहार, रजपूत लोहार, पांचाळ लोहार, खाती, खातवाढी, जिनगर, चितोडीया-लोहार
9	गोल्ला	गोल्लेवार, गोलेर, गोलकर
10	गोंधळी	---
11	गोपाल	अ) गोपाल भोरपी ब) खेळकरी
12	हेळवे	12) हिलव
13	जोशी	अ) बुडबुडकी , ब) डमरुवाले, क) कुडमुडे, ड) मेंढगी ,इ) सरोदे, सरोदी , फ) सहदेव जोशी, म) सरवदे, ह) सरोदा
14	काशी कापडी	----
15	कोल्हाटी	डोंबारी
16	मैराळ	अ) दांगट , ब) वीर
17	मसनजोगी	1) सुदगडसिध्द , 2) मपनजोशी, 3) शारदाकार /शार्दाकार/शारदाकाळ/बालासंतु
18	नंदीवाले	तिरमल
19	पांगूळ	---
20	रावळ	राऊळ किंवा रावळयोगी
21	सिक्कलगर	कटारी, सेक्कलगर (मुस्लीम धर्मिय), शिख-शिकलीगार, शिख-शिकलीकर, कातारी शिकलगार, मुस्लिम शिकलगार, शिकलीगार, शिकलीगर, शिकलगार, शिकीलगर, शिकलकर, शिकलीकर, शिकलकरी, सिकलकर, सिकलीकर, सिकीलगर, सिकीलकर, सिकलीघर, सिक्कलकर, सिकलीगार, सिकलगर, सिक्कलीगर, सायकलगर, सैकलकर, सैकलगर
22	वगळले	---
23	वैदू	---

- 24 वासुदेव ----
- 25 भोई 1) झिंगा भोई 2) परदेशी भोई 3) राजभोई 4) भोई 5) कहार 6) गोडिया कहार
7) धुरिया कहार 8) किरात 9) मछुआ 10) मांझी 11) जातिया 12) केवट
13) ढीवर 14) धीवर 15) धीमर 16) पालेवार 17) मछेंद्र
18) नावाडी ,भोई नावाडी , तारु-नावाडी 19) मल्हार 20) मल्हाव
21) बोई 22) गाढव भोई 23) खाडी भोई 24) खारे भोई 25) देवरा
26) भनारा, भनारी, भनारे
- 26 बहुरुपी अ) बोहरशी, ब) बहुरुपिया , क) भोरपी , ड) रायरंध्र, इ) अय्यार व अय्यारी
- 27 ठेलारी (धुळे, नासिक, जळगाव, व औरंगाबाद जिल्हयात) -
- 28 ओतारी अ) ओतनकर, ब) ओतकर , क) वतारी, ड) ओझारी
इ) वतकर, वतकरी, वतनकर, वतोकर, ओतकरी, ओतोकारइ) वतोकार
भटक्या जमाती क (N.T.-C)
(आरक्षण ३.५ %)
- 29 धनगर 1) अहिर 2) डांगे 3) गटरी 4) हंडे 5) तेलवर 6) हटकर 7) हाटकर
8) शेगार , सगर ,सेगर 9) खुटेकर 10) तेलंगी 11) तेल्लारी
12) कोकणी -धनगर 13) कानडे 14) व-हाडे धनगर 15) झाडे 16) झेंडे
17) कुरमार 18) माहुरे 19) लाडसे 20) सनगर 21) धनवर 22) गडारिया
23) गड्डी 24) गढरी 25) डंगेधनगर व डोंगरी धनगर
भटक्या जमाती ड (N.T.- D)
(आरक्षण २ %)
- 30 वंजारी वंजार, वंजारा
भटक्या जमाती ब (N.T.- B)(आरक्षण 2.5 %)
- 31 मरीआईवाले, कडकलक्ष्मीवाले, मरगम्मावाले -----
- 32 गिहरा / गहरा -----
- 33 गुसाई / गोसाई -----
- 34 मुस्लीम मदारी, गारुडी, सापवाले व जादूगर -----
- 35 भारतीय इराणी -----
- 36 गवळी, मुस्लीम गवळी, गवलान,गवालवंश -----
- 37 दरवेशी, वाघवाले -शाह (मुस्लीम धर्मीय), अस्वलवाले -----

महाराष्ट्रातील सर्व इतर मागासलेल्या वर्गांची यादी(आरक्षण - 19 %)

1) अलितकार	38) वगळले
2) बागडी	39) गढवी
3) वगळले	40) वगळले
4) बडीआ	41) वगळले
5) बजानिआ	42) गोचाकी
6) बाजीगर	43) गुरव
7) बुट्टाल	44) वगळले,
8) भांड, छप्परभांड, मुस्लीम भांड	45) गवंडी, गुर्जर-कडीया
9) भवैया किंवा तारगल	46) हलेपैक
10) भाविण	47) वगळले
11) भिस्ती किंवा पखाली, सक्का	48) वगळले
12) वगळले	49) जगीयासी
13) बारी किंवा बारई	50) जजाक
14) बेरीया	51) जतिया
15) बेसदेवा	52) जातिगर
16) भडभूंजा, भूजवा, भूजवा, भूर्जी, भरडभूंजा, भूरंजी, भूंज	53) जव्हरी, परजीया सोनी
17) भांटा	54) वगळले
18) भट, भाट	55) जोगीण
19) चमथा	56) जोहारी
20) चांदलगडा	57) जुलाहा, अन्सारी
21) चरण किंवा गढवी	58) जंगम
22) चारोडी	59) वगळले, चितारी -जिनगर
23) चिप्पा, छिपा	60) जाडी
24) दास किंवा दांगडीदास	61) वगळले
25) दावगर	62) कम्मी
26) देपला	63) कापडी
27) देवळी	64) वगळले
28) देवदिग, देवाडिगा	65) खाटी
29) वगळले	66) वगळले
30) ढोली, हश्मी /डफली	67) वगळले
31) वगळले	68) वगळले
32) वगळले	69) कोंगाडी
33) वगळले	70) कोर्चर
34) वगळले	71) वगळले
35) गंधारप	72) कचोरा
36) गुजराथ बोरी	73) कादेरा
37) वगळले	74) कामाटी

75) कसबी	110) नोनीया, लोनिया, लुनिया, नुनिया
76) वगळले	111) नक्काशी
77) वगळले	112) नीली
78) वगळले	113) नीलकांती
79) वगळले	114) नेकार जाडा
80) कुचबंध	115) पधारिया
81) कुछारिया	116) पडीयार
82) कुंभार किंवा कुम्हार, कुंबारा, कुंभारा, कुलाला, मूल्या	117) पात्रदावरु
83) कुणबी (पोटजाती-लेवा कुणबी, लेवा पाटील, लेवा पटीदार, मराठा कुणबी व कुणबी मराठा)	118) फासेचरी
84) वगळले	119) फुडगी
85) कची	120) पखाली, सक्का
86) काठी	121) पांचाळ
87) कासार (पोटजाती- कंचार, कचारी)	122) पांका
88) लाभा	123) पेकी, पेरकेवाड, पेरीका, पेरीके, पेरका
89) लडीया, लढीया, लरिया	124) पुतली गर
90) लडाफ, लइडाफ (नद्दाफ), मन्सुरी	125) परीट किंवा धोबी, तेलगू मडेलवार (परीट)
91) लखेरीया	126) पाटकर, सोमवंशीय सहस्त्रार्जून क्षत्रिय, पटवेकरी, पटवेगार, पटेगार, पट्टेगार, पटवी, क्षत्रिय पाटकर, खत्री, क्षत्रिय
92) वगळले, हडाड/मिस्त्री (लुहार, लुवार)	
93) माचची	
94) मानभाव, महानुभाव भोपी, मानभाव भोपी	
95) वगळले	
96) मारवार बोरी	
97) मे	
98) मिना	127) फुलारी
99) महली	128) राचेवर
100) मेदार	129) राईकरी, रायीकर
101) म्हाली	130) बंडी
102) मिठा	131) रचबंधिया
103) वगळले	132) रंगारी
104) मथुरा	133) रँग्रेझ
105) नामधारी	134) राओत, रावत, राऊतीया
106) नामधारी पैक	135) रंग्रेज (भावसार, रंगारी)
107) निरशिकारी	136) वगळले
108) नावी, न्हावी (सलमानी, हजाम), वारिक, नाभिक, नापित, म्हाली, वालंद, हडपद, हज्जाम, नावीसेन, सलमानियो	137) वगळले
109) नेथुरा	138) वगळले

139) वगळले	172) नीलगार, निली, निराळी
140) संजोगी	173) कोसकांती देवांग
141) सरानिया	174) सुतार, सुथार, वाढई, बाढी, वढई, बाढई, बढई, वाढी, वाडी, वधाई, पोटजाती : झाडे सुतार, पांचाळ सुतार
142) वगळले	
143) वगळले	
144) वगळले	175) फुतगुडी
145) सुप्पालिंग	176) वगळले
146) सुथारिया (सिंधमधील)	177) पिंजारा, पिंजारी, मन्सुरी
147) साहिस, साईस, शिस	178) वगळले
148) सपेरा	179) भिलाला
149) शिलावट	180) वगळले
151) वगळले	181) तेली, तिळवण तेली, मराठा तेली, तराणे तेली, देशकर तेली, एरंडेल तेली, लिंगायत तेली, एकबैल तेली, दोन बैल तेली सावतेली, एक बहिया तेली
152) वगळले	
153) शिंपी, इद्रिसी / दर्जी, साईसुतार, जैन शिंपी, श्रावक शिंपी, शेतवाळ, शेतवाल, सैतवाळ, सैतवाल, मेरु शिंपी / मेरु क्षत्रिय शिंपी	
154) सोनार	182) माळी (पोटजाती-फुलमाळी, फुले, हळदे, काचा, कडू, बावने, अधप्रभू, अधशेटी, जिरे, उंडे, लिंगायत माळी इ.) बागवान (मुस्लीम धर्मीय) भारत बागवान, मरार, मराळ, कोसरे, गासे वनमाळी, सावतामाळी, चौकळशी, वाडवळ, राईन (बागवान), पाचकळशी, तत्सम जाती: सोमवंशीय-पाठारे क्षत्रिय, पाठारे-क्षत्रिय-पाचकळशी, पाठारे क्षत्रिय, सुतार, सास्टीकर, घोडेखाउ, एस.के.पी,
155) तांडेल	
156) वगळले	
157) तारगला	
158) थेटवार	
159) थोरीया	
160) तांबट, त्वष्टा कासार, कासार	
161) थोग्ती	
162) वडी	183) लोणारी
163) वगळले	184) वगळले
164) वंसफोड, हिंदू धरकार	185) तलवार -कानडे /कानडी
165) वगळले	186) रघवी (विदर्भ जिल्हयातील)
166) वर्थी	187) भंडारी, बावर्ची/भटीयारा (मुस्लीम धर्मीय)
167) वगळले	188) गानली किंवा गांडली
168) येरकुला	189) पोवार किंवा पवार (पोवार किंवा पवार आडनावे) भोयर, भोइर, भोयीर
169) आगरी, आगळे किंवा काळण	190) काथार, काथार वाणी, कंठहार वाणी, वैश्य वाणी, कुलवंत वाणी, नेवी, धाकड, मिटकरीवाणी, वाणी, बोरळ (लिंगायत वाणी किंवा लाडवाणी सोडून), बोराळ, बोरुळ, बोरड, तांबोळी.
170) भावसार	191) मोमीन, अन्सारी
171) कुरहीनशेट्टी	192) फकीर बंदरवाला

193) वगळले	233) चिमूर
194) घडशी	234) चिंताला
195) तांबोळी, (मुस्लीम धर्मीय पानफरोश)	235) डाकालेरु
196) अनुसूचित जातीतून ख्रिश्चन धर्म स्विकारलेले	236) दर्जी
197) लंझाड , लझाड	237) वगळले
198) यादव	238) कुरबा, कुरुबार
199) लाडसी	239) हरकांत्रा, मांगेली, मांगेले, पागे, संदुरी
200) वगळले	240) वॅटस, भडवाल, रजाक
201) वगळले	241) डोम्मारा
202) अतार	242) गाडाबा किंवा गोडबा
203) औधिया	243) गंगाणी
204) बादक, बारव	244) गारोडी
205) बगळू	245) गोल्लेर
206) मारवार बाओरी, मारवार वाघरी	246) गोदळा
207) उदासी, वगळले	247) हाबुरा
208) बालसंथनम	248) हरणी
209) मथुरा बंजारा	249) हिल-रेडिडस
210) शिंगाडे बंजारा	250) देवेरी
211) लंबाडे	251) विनकर, वन्या, बनकर
212) फानडे बंजारा	252) काछिया
213) सुनार बंजारा	253) कोराच, पाडलोर
214) धालिया बंजारा	254) कलाल, कलार, लाड, लाडवक, गौड कलाल, शिद्वारे, जैन कलार (लाड ब्राम्हण वगळून)
215) शिंगाडया बंजारा	
216) बाओरिया	
217) कोळी बारीया	255) कांदेल
218) बथिनी	256) कसेरा
219) बेगरी	257) कसाई, कसाब, कुरेशी
220) भाम्पटा किंवा घंटीचोरे किंवा परदेशी	258) कटीपामुला
221) पोंग	259) किरार
222) दासर	260) ख्रिश्चन कोळी
223) उचिला	261) कोराचार किंवा कोरवे
224) भांडदुरा, बिल्लवा, थिया , बेलछेडा	262) कोडकू सह कोरवा
225) खारवी, धीवर भोई	263) कोमाकपु
226) भोयर	264) कोंडू
227) बिंदली	265) लखारी
228) बुरबुक	266) लोहार-गाडा, दोडी, खतवली, पांचाळ,पंचाल
229) चादर	267) चुनारी
230) चक्रवदय-दासर	268) वगळले
231) चांडाळ	269) माहिल
232) चेन्वू किंवा चेन्ववार	270) मैदासी

271) माझवार	308) ओडेवार
272) मतियारा, मतियारा	309) मण्यार (बांगडीवाला), मण्यार, मणियार व मणेरी
273) मानकर खालु	310) जातगार
274) मोंडीवार, मोंडीवारा	311) कराडी
275) मुंडा	312) कुंकूवाले
276) हजाम, कालसेरु, नावलिंगा, कान्शी, नाभिक, नाई, वालंद	313) वगळले /वगळले/खातवाढई
277) पाचभोटला, पाचबोटला	314) वगळले
278) पदमपारि	315) कोहळी
279) भिस्ती	316) खाटिक, कुरेशी खाटिक, कसाई
280) पामूला	317) डांगरी
281) पंचमा	318) वेडू (वाघरी)
282) पंडा	319) धावड
283) फर	320) निऱ्हाळी (निराळी)
284) पिंजारी	321) चित्रकथी हरदास
285) पुरवाली	322) बेस्ता, बेस्ती, बेस्तल्लू
286) राचभोया	323) परिवार
287) राउतिया	324) सावकलार
288) संगारी	325) हणबर
289) संताल	326) दोडे गुजर, गुजर, लेवे गुजर,
290) साऊन्ता किंवा सोन्ता	रेवे गुजर, रेवा गुजर, सुर्यवंशी गुजर,
291) सावतेली	बडगुजर , तत्सम जाती :- लोंढारी/ पेंढारी
292) सारे	327) पहाड/पहाडी
293) भावगर, शिव शिंपी, नामदेव	328) गडरिया
294) शिंगडाव किंवा शिंगाडया	329) मच्छिमर (दाल्दी)
295) सिंधूर	330) भालदार
296) सोरें	331) अलकरी
297) सुत्रा	332) पेंढारी
298) सुत्राई	333) यलम/येलम/यल्लम
299) भडाई	334) महात / माहूत, महावत
300) गंणिगा, गांची	335) फकीर
301) थोटेवाडू	336) लोध, लोधा, लोधी
302) तिमाली	337) नालबंद
303) वालवाई	338) कुलेकडगी, कुल्लेकडगी, कुलाकडगी, कुल्लाकडगी
304) वडडेर (कालावडेर किंवा पाथरोड)	339) मुजावर
305) वनाडी	340) मुलाणा, मुलाणी, मुलाणे
306) येनाडिवाड्स	341) ईस्ट इंडियन, ईस्ट इंडियन ख्रिश्चन, ईस्ट इंडियन कॅथॉलिक
307) येरगोलावाड किंवा थेल्ला पामालवाडस	342) नेवेवाणी

343) लाडशाखीय वाणी	345) दोरीक
344) मुस्लीमधर्मीय काकर	346) पटवा

विशेष मागास प्रवर्ग (S.B.C.)
(आरक्षण 2 %)

अ.क्र.	जातीचे नांव
1)	गोवारी, गवारी
2)	वगळले,
3)	1) कोष्टी, 2) हलबा कोष्टी, 3) वगळले, 4) साळी, स्वकुळ साळी 5) लाडकोष्टी, 6) गढेवाल कोष्टी, 7) देशकर, 8) वगळले , 9) पद्म शाली, तत्सम जात: सालेवार , चेनेवार, चनेवार, चेन्नेवार 10) देवांग, 11) काची बंधे, 12) पटवीस, 13) सतसाले, 14) साडे, 15) जैनकोष्टी
4)	1) कोळी, तत्सम जाती, 2) मच्छिमर कोळी, 3) अहीर कोळी, 4) खानदेशी कोळी, 5) पानकोळी, 6) ख्रिश्चन कोळी, 7) चुंबळे कोळी, 8) पानभरे कोळी, 9) कोळी सुर्यवंशी, 10) मांगेला, 11) सोनकोळी, 12) वैती, 13) खारवा किंवा खारवी, 14) अनुसूचित जमातीमध्ये समावेश नसलेले कोळी
5)	1) मुन्नरवार, 2) मुन्नरवार, 3) मुन्नर, 4) तेलगु मुन्नर, 5) मुन्नरवार तेलगु, 6) वगळले 7) वगळले , 8) तेलगु कापेवार, 9) मुन्नरवाड, 10) तेलगु फुलमाळी,
6)	गाबीत
7)	मुस्लीम धर्मीय भंगी / मेहतर / लालबेग/ हलालखोर / खाकरोब